

ANIK INDUSTRIES LIMITED

CIN - L24118MH1976PLC136836

Corporate Office:

2/1, South Tukoganj, Behind High Court,

Indore-452 001 (M.P.), India.

Phone: 91-731-4018009/8010 /Fax: 91-731-2513285

Email id.: anik@anikgroup.com Website: www.anikgroup.com

Date: 08/02/2025

To.

National Stock Exchange of India Ltd.

"Exchange Plaza", C-1, Block G, Bandra-Kurla Complex, Bandra (E),

Mumbai -400051

Symbol: ANIKINDS

BSE Limited

25th Floor, New Trading Ring, P.J. Towers, Dalal Street, Fort,

Mumbai-400001 Scrip Code: 519383

Ref.: Regulation 30 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 ("Listing Regulations");

Subject: Newspaper Advertisement- Postal Ballot Notice

Dear Sir/Ma'am.

In continuation to our previous intimation dated 07th February 2025, and pursuant to Regulation 30 and 47 read with Para A of Schedule III Part A of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, please find enclosed herewith the copies of the newspaper advertisement published today i.e. 08th February, 2025, with regard to the completion of dispatch of Postal Ballot Notice in the following newspapers:

S. No.	Newspaper	Edition and Language
1.	The Free Press Journal	Mumbai in English Language
2.	Navshakti	Mumbai in Marathi Language

The copies of the aforementioned newspaper advertisement are also made available on the website of the Company and can be accessed at www.anikgroup.com

Kindly take the same on your record.

Thanking you, Yours faithfully,

For, Anik Industries Limited

Sourabh Vishnoi Company Secretary & Compliance Officer







ZONAL SASTRA CENTRE, MUMBAI PNB Pragati Tower, 1st floor, Plot C-9, Block- G. Bandra Kurla Complex, Bandra Email: zs8356@pnb.co.in

CORRINGENDUM

Corrigendum to paper publication published on 06th February 2025 in newspapers Free Press Journal and Navshakti for e-auction notice scheduled on 10th March 2025, the general public is hereby informed that the property listed under of MV Szoom Developers Private Limited wherein the correct EMD (Amount in Rs lacs) is 192.10 instead of wrongly mentioned 1.92. All other terms and conditions of e-auction as mentioned in the original notice to remai

Date: 08.02.2025 Place: Mumbai

Sd/-Authorised Officer Punjab National Bank

NOTICE

NOTICE is hereby given that the Certificate(s for 550 bearing Equity certificate. Nos. 6707 905823 and Dist. Nos. 3807501 To 3808000 5830177391 To 5830177440, under the foli no 1007228 of ICICI Bank Limited., Standing in the name(s) of Sanjay Baldev Mehra has, have been lost or mislaid and the undersigned has/have applied to the Company to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has any claim in respect of the sai person with his any diamininespect of the said shares should Write to our registrar, KFine Technologies Limited. Selenium, Tower B, Plot 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandai, Hyderabad, Telangana, 500032. within one month from this date else the company will proceed to issue duplicate Certificate(s).

Name(s) of Shareholder(s)
Date:-08/02/2025 Sanjay Baldev Mehra

Annexure -13



FORM NO. 22 [See Regulation 37(1)] BY ALL PERMISSIBLE MODE

OFFICE OF THE RECOVERY OFFICER

DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)

1st Floor, MTNL Telephone Exchange Building, Sector-30 A, Vashi, Navi Mumbai-400703 RP No. 48 OF 2019

Date of Auction Sale: 09/04/2025 PROCLAMATION OF SALE: IMMOVABLE PROPERTY

PROCLAMATION OF SALE UNDER RULES 37, 38 AND 52(1)(2) OF SECOND SCHEDULE TO THE INCOMETAX ACT, 1961 READ WITH THE RECOVERY OF DEBTS & BANKRUPTCY ACT, 1993 CENTRAL BANK OF INDIA

> ٧S MR. FAIZMAHAMAD Y. PATHAN & ANR

CD-1, MR. FAIZMAHAMAD Y. PATHAN

RESIDING AT : GALA NO. 210, ARIHANT COMPLEX, BHIWANDI-WADA ROAD, AHED NO. 1, S. NO. 120/1, PURNA VILLAGE, BHIWANDI-421302, DIST-THANE.

AND ALSO AT -

FLAT NO A-1701-1702, "A" WING, NEELKANTH HEIGHTS COMPLEX, OPP. TO UPVAN LAKE, POKHRAN ROAD-2, THANE (W)-400610. CD-2. MRS. SWATI ABRAHAM PHILIPOSE.

RESIDING AT : B- 31, DREAM FLOWER CHS LTD., NIKKI NAGAR, KOLIWALI, KALYAN (W)-421301.

Whereas Recovery Certificate No. RC NO. 48 OF 2019 in O.A. NO. 644 of 2017 was drawn up by the Hon'ble Presiding Officer, DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) for therecovery of the sum of Rs. 2,55,01,810.00 (Rupees Two Crores Fifty Five Lakh One Thousand Eight Hundred Ten Only) along with interest and the costs from the CD, and you, the CD, failed to repay the dues of the Certificate Holder Bank(s)/Financial Institution(s). And whereas the undersigned has ordered the sale of the Mortgaged/Attached properties of the Certificate Debtor as mentioned in the Schedule hereunder towards satisfaction of the said Recovery Certificate Notice is hereby given that in absence of any order of postponement, the said property(s) shail be sold on

09/04/2025 between 1: 00 PM to 12:00 PM by auction and bidding shall take place through Online through the website: https://www.bankeauctions.com. The details of authorised contact person for auction service provider is, Name: MR. BHAVIK PANDYA C1 India Pvt Ltd., Mobile No. 8866682937 Emailsupport@bankeauctions.com. The details of authorised bank officer for auction service provider is, Name: MRS. RASHMI KUMARI,

Mobile No. 9167940802, Email :- bmthan0638@centralbank.co.in

The sale will be of the properties of defendants/CDs above named, as mentioned in the schedule below & the liabilities and claims attaching to the said properties, so far as they have been ascertained, are those specified in the schedule against each lot.

The property will be put up for sale in the lot specified in the schedule. If the amount to be realized is satisfied by the sale of portion of the property, the sale shall be immediately stopped with respect to the remainder. The sale will also be stopped if, before any lot is knocked down the arrears mentioned in the said certificate* interest+costs (including cost of sale) are tendered to the officer conducting the sale or proof is given to his satisfaction that the amount of such certificate, interest and costs has been paid to the undersigned. At the sale, the public generally are invited to bid either personally or by duly authorized agent. officer or other person, having any duty to perform in connection with this sale shall, however, either directly or indirectly, bid for, acquire or attempt to acquire any interest in the properties sold.

The sale shall be subject to conditions prescribed in the second schedule to the Income Tax Act 1961 and the rules made thereunder and to the following further conditions :-

I. The particulars specified in the annexed schedule have been stated to the best of the information of the undersigned, but the undersigned shall not be answerable for any error, misstatement or omission in the

II. The Reserve Price below which the property shall not be sold is as mentioned in the schedule III. The amount by which the bidding is to be increased. In the event of any dispute arising as to the amount

bid or as to the bidder the lot shall at once be again put up for auction or may be cancelled. IV. The highest bidder shall be declared to be the purchaser of any lot provided always that he/she/they are legally qualified to bid and provided further the amount bid by him/her/them is not less than the reserve price. It shall be in the discretion of the undersigned to decline acceptance of the highest bid when the price offered appears so clearly inadequate as to make it inadvisable to do so.

V. Each intending bidders shall be required to pay Earnest Money Deposit (EMD) by way of DD/Pay order in favour of RECOVERY OFFICER, DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) to be deposited with R.O./Court Auctioneer, DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT-III) or by Online through RTGS/NEFT/directly into the Account No. 10430100022945 the name of BANK OF BARODA of having IFSC Code No. BARBOVASHIX and upload bid form details of the property along with copy of PAN card, address proof and identity proof, e-mail ID, Mobile No. and in case of the company or any other document, confirming representation/attorney of the company and the receipt/counter foil of such deposit. EMD deposited thereafter shall not be considered eligible for participation in the auction.

The Earnest Money Deposit (EMD), Reserve Price and Bid Increase, be fixed as follows:

Sr. No.	Details of Property	EMD Amount (in Rs.)	Reserve Price (in Rs.)	Bid Increase in the multiple of (in Rs.)
1.	GALA BEARING GODOWN GALA NO. 210 ADMEASUR- ING ABOUT 4285 SQ.FTS. ON 2ND FLOOR OD SHED NO. 1 AT ARIHANT COMPOUND SITUATED AT PURNA WITHIN THE VILLAGE LIMITS OF BHIWANDI TALUKA, DIST- THANE, G.P.H. NO. 582/210 PURNA CONSTRUCTED ON LAND BEARING S. NO. 120 HISSA NO. 1& 2, AT VILLAGE PURNA, DIST-THANE, MAHARASHTRA.	1,46,,000/-	14,60,000/-	25,000/-

EMD received after due date & time shall be rejected & the amount paid towards the EMD shall be returned to them by way of option given by them in the E-Auction Form. It is the sole responsibility of the bidder to have an, active e-mail id and a computer terminal/system with internet connection to enable him/her to participate in the bidding. Any issue with regard to connectivity during the course of bidding online shall be the sole responsibility of the bidder and no claims in this regard shall be entertained.

If the bid is increased within the last 5 minutes of the given time of auction, the auction time is further extended by additional time of 5 minutes to enable the other bidders to increment their bids & the auction process comes to an end if no further increment(s) is/are made within the extended time of 5 minutes. In case of movable/immovable property the price of each lot shall be paid at the time of sale or as soon after as the officer holding the sale directs, and in default of payment, the property shall forthwith be again put up for auction for resale

The successful bidder shall have to pay 25% of the sale proceeds after adjustment of EMD on being knocked down by next day in the said account/Demand draft/Banker Cheque/Pay order as per detail mentioned above. If the next day is Holiday or Sunday, then on next first office day. The purchaser shall deposit the balance 75% of the sale proceeds on or before 15th day from the date of sale of the property, exclusive of such day, or if the 15th day be Sunday or other Holiday, then on the first office day after the 15th day by prescribed mode as stated above. In addition to the above the purchaser shall also deposit Poundage fee with Recovery Officer, DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) @2% upto Rs. 1,000/- and @1% of the excess of the said amount of Rs.1,000/- through DD in favour of Registrar, DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT-III). In case of default of payment within the prescribed period, the deposit, after defraying the expenses of the sale, may, if the undersigned thinks fit, shall be forfeited to the Government and the defaulting purchaser shall forfeit all claims to the property or to any part of the sum for which it may subsequently be sold. The property shall be resold, after the issue of fresh proclamation of

Highest bidder shall not have any right/title over the property until the sale is confirmed by the Recovery Officer, DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3).

The amount of EMD deposited by the unsuccessful bidders shall be refunded through online mode in case of EMD deposited through online. In case EMD is deposited in the form of DD/BC/Pay order the same will be returned by hand. Original ID proof of the photocopy sent with the E-Auction EMD Form has to be brought. No interest shall be paid on EMD amount No request for inclusion/substitution in the sale certificate of names of any person(s) other than those mentioned in the E-Auction EMD Form shall be entertained. In case of more than one items of property brought for sale, the sale of such properties will be as per the convenience and it is not obligatory to go serially as mentioned in the sale notice.

NRI Bidders must necessarily enclose a copy of photo page of their passport & route their bid duly endorsed by Indian Mission (Embassy). The movable/immovable property is being sold on "As is where and as is what basis" and is subject to Publication charges, revenue and other Encumbrances as per rules. The undersigned reserves the right to accept or reject any or all bids, if found unreasonable or may postpone the auction at any time without assigning any reason

Details of this Proclamation of sale can be viewed at the website www.drt.gov.in.

	Schedule of	Property:		
Lot No.	Description of the property to be sold		Details of any encumbrances to which the aroperty is iable	Claims, if any, which have been put forward to the property and any other known bearing on its nature and
1.	GALA BEARING GODOWN GALA NO. 210 ADMEASURING ABOUT 4285 SQ. FTS. ON 2ND FLOOR OD SHED NO. 1 AT ARIHANT COMPOUND SITUATED AT PURNA WITHIN THE VILLAGE 1. LIMITS OF BHIWANDI TALUKA, DIST-THANE, G.P.H. NO. 582/210 PURNA CONSTRUCTED ON LAND BEARING S.NO. 120 HISSA NO. 1& 2, AT VILLAGE PURNA, DIST-THANE, MAHARASHTRA.	NOT KNOWN	NOT KNOWN	NOT KNOWN

Note: As on Auction Date i.e. 09/04/2025, The total amount of Rs. 7,70,15,329/- (APPROX) is outstanding against the CDs. Date of inspection of the properties as mention above has been fixed as 02/04/2025 between 11AM to 4 PM. Last date of uploading of EMD and bid documents been fixed as 07/04/2025 up to 4:30 pm.

Given under my hand and seal on this date 24/01/2025.

(DEEPA SUBRAMANIAN) RECOVERY OFFICER-DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)

Place: Indore

Dated: 07th February, 2025

SMFG INDIA CREDIT COMPANY LIMITED

(Formerly Fullerton India Credit Company Limited) Corporate Office: 10th Floor, Office No. 101,102 & 103, 2 North Avenue, Maker Maxity, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051 SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

-Auction Sale Notice of 15 days for Sale of Immovable Asset(s) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to rule 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described movable properties mortgaged/charged to the Secured Creditor, the possession of which has been taken by the Authorised Officer of SMFG India Credit Company Limited (formerly Fullerton India Credit Company Limited) ("SMFG India Credit"), will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on the date and time mentioned herein below, for recovery of the dues mentioned herein below and further interest and other expenses thereon till the date of realization, due to SMFG India Credit Secured Creditor from the Borrowers and Guarantor(s) mentioned herein below. The reserve price, Earnest Money Deposit (EMD)

е	and last date of Livid deposit is	aiso ilicilliolicu licicili below.		
ľ	Borrower(s) / Guarantor(s)	Demand Notice Date,	Reserve Price, EMD & Last	Date and time
) I	/ Loan Account	Amount & Type of Possession	Date of Submission of EMD	of E-Auction
a	1. Saison Trade And Industry	12th August, 2021	Reserve Price: Rs. 1,20,00,000/- (Rupees	Date: 26.02.2025
_	Private Limited,	Rs. 2,39,86,963/- (Rupees Two	One Crore Twenty Lakhs Only)	Time: 11:00 am to
	2. Siddharth Chimanlal Shah	Crore Thirty-Nine Lakh Eighty-	EMD: Rs. 12,00,000/- (Rupees Twelve	01:00 pm (with
	3. Ankit V. Shah	Six Thousand Nine Hundred and	Lakhs Only)	unlimited
	1	Sixty-Three Only)	Last date of EMD Deposit: 25.02.2025	extensions of 5
		Physical Possession	-	minute each)
ı	December of the Learness Lie		Fl A	\ A - 1 44 C /D O - 441

Description of the Immovable property: "Unit No.416/C On 4th Floor, Admeasuring 89.21 Sq. Mtrs (Built Up) And 416/D On 4th Floor Admeasuring 82.89 Sq. Mtrs (Built Up) In Wing – B Of Building Known As"Dattani Plaza", At Old No.S. Nos 675 (Part). 679 (Part) 679/2, 681 And 682 And New Cts Nos.675, 681, 681/1 To 5 And 682, Village Mohili, Tal – Kurla, Mumbai Suburban Districts. Safed Pool Road. Sakinaka. Andheri Kurla Road. Andheri East. Mumbai—400072. Maharashtra'

For detailed terms and conditions of the sale, please Contact 1) Francis Rozario: 8898111796 2) Anil Khude: +918793238503 3) Harpreet Singh Purewal: +919664076532 or refer to the link provided in SMFG India Credit /Secured Creditor's website i.e SD/- Authorised Officer

Date: 08/02/2025, Place: Mumbai

SMFG

SMFG India Credit Company Limited (Formerly Fullerton India Credit Company Limited)

Pnb Housing Regd. Office : 9th Floor, Antriksh Bhawan, 22, K.G. Marg, New Delhi-110001, Ph : 011-23357171, 23357172, 23705414, Website : www.pnbhousing.com FIGURE 1. DESCRIPTION OF THE PROPERTY OF THE P NOTICE UNDER SECTION 13/2) OF CHIPTER III OF SECURITISATION A RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT 2002, READ WITH ARLE 3/11 OF THE SECURITY INTEREST IENFORCEMENT RULES, 2002, AMENDED AS ON DATE

We, the PNB Housing Finance Ltd. (hereinafter referred to as "PNBHFL") had issued Demand notice Us 13(2) of Chapter III of the Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter referred to as the "Act") by our Prabhadevi Branch Office Situated at 2nd Floor, Electric Mansion, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai, Maharashtra-40025, And Also by our Mumbai Branch Office Situated at Office No - 2 & 3, Ground Floor, Baba House, Plo, 86, B. I Baja; Road, Near Weh Metro Station, Andheri (East), Mumbai - 400093. The said Demand Notice was issued through our Authorized Officer, to you all below mentioned Borrowers (Canada) and Carather Since your account has been classified as Non-Performing Assets as per the Reserve Bank of India/National Housing Bang guidelines due to nonpayment of installments' interest. The contents of the same are the defaults committed by you in the payment of installments of principals, interest, etc. The custsanding amount is mentioned below. Further, with reasons, we believe that you are evading the service of Demand Notice and hence this Publication of Demand Notice which is also required U/s 13(2) of the said Act. You are hereby called upon to pay PNBHFL within a period of 60 Days of the date of publication of this demand notice the aforesaid amount along with up-to-date interest and charges, failing which PNBHFL with take necessary action under all or any of the provisions of Section 13(4) of the said Act; and the provisions of Section 13 of the of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 where under you can tender/pay the entire amount of outstanding dues together with all costs, charges and expenses incurred by the PNB HFL in the Ultime to the other of said of the secured assets by public auction, by inviting quotations, tender from public or by private treaty. Please also note that if the entire amount of outstanding dues together with all costs, charges and

S. No.	Loan Account No.	Name/Address of Borrower & Co-Borrower	Name/ Address of Guarantor	Property Mortgaged	Date of Demand Notice	Amount O/s as on Date of Demand Notice
1.	PRDV/ 0920/ 814121 B.O.: Prabha	Indramal M. Mali S/o. Mangilal Mali (Borrower) (1) A/202, 2nd Flora Ulueshwari Hill, Rambhav Nagar, Ambawadi, Nallasopara, Palghar, Maharashtra - 401209, (2) Chamunda traders Shop No. 05, Pooja Nagar, MD Nagar, Nallasopara (E), Palghar, Maharashtra 401209. Dimple Indramal Mali Wo. Indramal Mali (1) A/202, 2nd Floor, Tuleshwari Hill, Rambhav Nagar, Ambawadi, Nallasopara, Palghar, M.H 401209.	N.A.	Property Bearing Flat No. 101. Admeasuring 225 Sq. Fl. Carpet Area. On 1st Floor, B Wing, Sai Sadan, Shastri Nagar, Bai Rajeshwar Road, Mulund (West), Mumbai – 400080. And Property Bearing Flat No. 102. Admeasuring 225 Sq. Fl. Carpet/buil Up Area, On 1st Floor, B Wing, Sai Sadan, Shashtri Nagar, Bai Rajeshwar Road, Mulund West Mumbai, Maharashtra -400080		Rs. 1,19,42,882.50 (Rupees One Crore Nineteen Lakhs Forty Two Thousand Eight Hundred Eighty- Two and Fifty Paisa Only)
2.	0013 66600 01901 B.O.: Mumbai	Mrs. Aruna Praveen Jain (Borrower) Wio. Praveen Jain (1) A-03, Om Shripal Nagar CHS Ltd, Devchand Nagar, Bhayander West, Thane, M.H 401101, Praveen Balchand Jain (Co-Borrower) So. Balchand Jain (1) Flat No. 105, 1st Floor, Venkatesh Shanti, Building No.3, B-Wing, Balail Complex, Near Flyover bridge, Bhayander (West), Dist. Thane, M.H 401101	N.A.	Flat No. 105, admeasuring 650.22 sq. ft. (Built-up/Carpet), 1st Floor, Venkatesh Shanti, Building No.3, B-Wing, Balaji Complex, Near Flyover bridge, Bhayander (West), Distt. Thane, Maharashtra - 401101		Rs. 19,84,067.06 (Rupees Nineteen Lakhs Eighty Four Thousand Sixty Seven and Six Paisa Only)
PL	ACE:- PI	RABHADEVI. MUMBAI. DATE:- 07.02.2025		AUTHORIZED OFFICER, PNB H	IOUSING F	INANCE LTD.

PHYSICAL POSSESSION NOTICE

Ranch Office: ICICI Bank LTD Office Number 201-B, 2ND Floor, Road No. 1 Plot No. B3, WIFI IT PARK, Wagle Industrial Estate, Thane (West)- 400604 The Authorised ICICI Bank Officer under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand Notices to the borrower(s) mentioned below, to repay the amount mentioned in the Notice within 60 days from the date of receipt of the said Notice.

repay the amount mentioned in the Notice Within 60 days from the date of receipt of the said Notice. Having failed to repay the amount, the Notice is issued to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described below, by exercising powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property. Any dealings with the property will be subject to charges of ICICI Bank Limited.

Sr. No	Name of the Borrower(s)/ Loan Account Number	Description of Property/ Date of Physical Possession	Notice/ Amount in Demand Notice (Rs)	of Branch
1.	Subhash N Anam/ Meena S Anam/ LBMUM00004794131	Flat No. 103, A Wing, 1st Floor, Kamal Ganga Chsi, House Nos. 81, 82/1, 82/2, 83, Village Navghar, Bhayander (East), Dist. Thane- 401105/ 4th February, 2025	March 25, 2021 Rs. 36,22,867.00/-	Thane
2.	Sunil Govind Gangurde/ Subhash N Anam/ LBTNE00002158720	Flat No. 4, 1st Flr, C Wing, Anand Bhakti Complex, Survey No. 306, Plot No. 2, 3, 4, C. S. No. 4084 to 4091 and 4188, Nashik Road, Mouje Deolali, Nasik-422101/ 4th February, 2025	September 24, 2020 Rs. 18,36,374.00/-	Nashik
3.	Sun Power Trading Private Limited/ Vickaash Agarwal/ Jyoti Vickaash Agarwal/ (LBMUM00005332748)	Property 1: Office No.1, 1st Floor, E-Wing, Tandice 69, Govind Wadi, Near Darpan Telephone Exchange, Suren Road, Cts No.250, 250/1 To 6 And 251/1 To 7, Andheri East, Maharashtra, Mumbai-40093: Property 2: Office No.6, 4th Floor, E-Wing, Tandice 69, Govind Wadi, Near Darpan Telephone Exchange, Suren Road, CTS No.250, 250/1 To 6 And 251/1 To 7, Andheri East, Maharashtra, Mumbai-400093: Property 3: Office No.10, 8th Floor, E-Wing, Tandice 69, Govind Wadi, Near Darpan Telephone Exchange, Suren Road, CTS No.250,250/1 To 6 And 251/1 To 7, Andheri East, Maharashtra, Mumbai-400093/ 4th Feb 25	October 06, 2023 RS. 55,81,703.00/-	Mumbai
4.	Priyambda Realcomm Private Limited/ Vickash Ishwardas Agarwal/ Jyoti Vickash Agarwal/ M/s Sun Power Metalics Private Limited/ (LBMUM00004710577/ LBMUM00004710578)	Property 1: Office No.1, 1st Floor, E-wing, Tandice 69, Govind Wadi, Near Darpan Telephone Exchange, Suren Road, CTS No.250, 250/1 To 6 And 251/1 To 7, Andheri East, Maharashtra, Mumbai-40093; Property 2: Office No.6, 4th Floor, E-Wing, Tandice 69, Govind Wadi, Near Darpan Telephone Exchange, Suren Road, CTS No.250, 250/1 To 6 And 251/1 To 7, Andheri East, Maharashtra, Mumbai-40093: Property 3: Office No.10, 8th Floor, E-Wing, Tandice 69, Govind Wadi, Near Darpan Telephone Exchange, Suren Road, CTS No.250,250/1 To 6 And 251/1 To 7, Andheri East, Maharashtra, Mumbai-400093/4th Feb 25	May 10, 2022 Rs. 4,01,17,761.26/-	Mumbai

The above-mentioned borrowers(s)/guarantors(s) is/are hereby issued a 30 day Notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold after 30 days from the date of publishing this Notice, as per the provisions under Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002. Date: February 07, 2025 Sincerely Authorised Signato

For ICICI Bank Ltd.

ANIK INDUSTRIES LIMITED

CIN: L24118MH1976PLC136836

Regd. office: 610, Tulsiani Chambers. Nariman Point. Mumbai - 400021 (M.H.) IN Phone: +91-22-22824851-53-57-59-63, 22886877; Fax: +91-22-22042865 Email Id.: anik@anikgroup.com; Website: www.anikgroup.com

POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION Notice is hereby given to the members of Anik Industries Limited ("Company") that pursuant to the provisions of

Section 108 and 110 of the Companies Act, 2013 ("Act") read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended ("Rules"), read with the relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India ("Circulars") from time to time read with Secretarial Standard on General Meetings. ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ("SEBI Listing Regulations") (including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force, and as amended from time to time), the Company seeks approval of the members by way of a Ordinary Resolution for the below mentioned resolution as set out in the postal ballot notice dated 04th February, 2025 ("Notice" or "Postal Ballot Notice"), by way of remote e-voting process ("e-voting"):

	and its material subsidiary, Revera wilk & Poods Private Limited.
1	Ordinary Resolution: To approve the Material Related Party Transactions between the Company and its material subsidiary, Revera Milk & Foods Private Limited.
Item No.	Description of the Resolutions

As permitted under the MCA Circulars, the Company has sent the Postal Ballot Notice alongwith Explanatory Statement on 07th February, 2025 by e-mail to those members whose e-mail addresses are registered with the Company/Depositories and whose names appear in the Register of Members of the Company or Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Friday, 31st January, 2025, being the cut-off date ("Cut-off Date"). Further the Postal Ballot notice is available on the Company's website www.anikgroup.com , websites of the Stock Exchanges i.e., BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of CDSL at www.evotingindia.com; Members who have not received the postal ballot notice may download it from the abovementioned websites

The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited ("CDSL") to provide the evoting facility. The instructions for e-voting are provided in the postal ballot notice. The voting would only be taken through remote e-voting as per the relevant Circulars. The schedule for Postal Ballot is as follows:

a) The Company is providing remote e-voting facility to its Members to cast their vote by electronic means on the Resolution set out in the Notice of the Postal Ballot dated 04th February, 2025.

b) Day, Date and time of commencement of remote e-voting: Monday, 10th February, 2025 at 9.00 A.M.(IST) and ends on Tuesday, 11th March, 2025 at 5.00 P.M. (IST)

c)Remote e-voting module shall be disabled by CDSL for voting after 5.00 p.m. on Tuesday, 11th March, 2025; The voting results of the Postal Ballot with the Scrutinizer's Report will be announced on or before Thursday 13"

March. 2025 and will also be uploaded on the Company's website www.anikgroup.com, besides being communicated to the Stock exchanges and depositories.

The resolution, if passed by the requisite majority shall be deemed to have been passed on the last date specified fo e-voting i.e. 11th March, 2025.

In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs" and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai -400013 or call at toll free no. 1800225533.

By order of the Board of Directors Anik Industries Limited Sourabh Vishnoi

Company Secretary

Compl: Ms. Saloni Rajesh Chaturveo CC.No.116/SS/2018 Next Date: 03/03/25

G.C.P.) J 2328 (2,00,000—2016) G.R.J.D.No.5713 of 6-10-11] [Cr.P.C.8.m.e] Proclamation Requiring the Appearance of a Person Accused [See Section 87]

Commissioner of Police Mumbai

Vhereas, complaint has been made before me that (5) Mrs. Maya Lakshman Bhagtani has ommitted (or is suspected to have committed) the offence of dishonour of cheque unishable under section u/sec 138 N.I. Act and it has been returned to a warrant of arres punishable driber section have 150 km. Act and that been returned to a warrant of area thereupon issued that the said (5) Mrs. Maya Lakshman Bhagtani cannot be found an whereas it has been shown to my satisfaction that the said (5) Mrs. Maya Lakshman Bhagtani has absconded (or is concealing himself to avoid the service of the said warrant) Proclamation is hereby made that the said (5)Mrs. Maya Lakshman Bhagtani of Mumbai is quired to appear at Judicial Magistrate (First Class) 58" Court, Bandra, Mumbai before is Court (or before me) to answer the said complaint on the 3" day of March 2025.



2.C. to
1) Sr. Police Inspector, Concerned Police Station
2) Ward officer, Municipal Corporation of Mumbai
3) District Collector Mumbai District
4) News Paper copy
5) Notice Board copy, 58" court
6) Office copy 58" court

Ground Floor, Bhagtani Cottage
Panchratna Building, Near Panchavati Towe
Karan Building, Off Yari Road
Panch Road, Versova, Mumbai-400061



Panvel Branch, Shop No. 3, Ground Floor, Balaji Banquet Building, Behind Mtnl Building, Main Road,

Old Panvel,Tal- Panvel, Raigad -410206 **Tel No:-** 022-27452503 / 022-27452949 ,**Email:**panvel@bankofbaroda.co.ir

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower / Guarantor and the public in general that the undersigned has taker Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said Act read with rule 8 of the Security

The borrower/guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of Baroda, Panvel Branch, Tal-Panvel, Raigad 410206 for an amount of Rs. 23,16,613/- (Rupees Twenty Three Lakh Sixteen Thousand Six Hundred Thirteen Only) as on 31/07/2024 plus interest and incidental expenses incurred by bank we.f01/08/2024.

Description of the Immovable Property

Description of the Immovable Property

Equitable Mortgage of Flat No. 604 on 6th floor admeasuring 27.947 Sq. Mtrs of
Carpet Area in 'A' wing in the Building known as 'Green View Co-operative
Housing Society Ltd. Constructed on all that piece and parcel of land bearing
plot No. 2 and 3, Phase -1, Sector -2, at village Taloja Panchnana, Navi Mumbai,
Taluka - panvel, Dist. Raigad belonging to Rajeshwari Amardeep kambale.
Bounded:- On the North by:-Flat No. 601, On the South by:-Building Space
,On the East by:-Flat No.603 and Lift,On the West by:-Staicae

Sd/-

Authorised Officer, Bank Of Baroda Date: 04.02.2025 Place : Taloja



Asset Recovery Management Branch, Mezzanine Floor, 21, Veena Chambers Dalal Street, Fort, Mumbai - 400001

Web Add:- https://www.unionbankofindia.co.in E-mail:- ubin0553352@unionbankofindia.ba

POSSESSION NOTICE APPENDIX-IV (For immovable property) Rule 8 (1)

Whereas, The Authorized Officer of Union Bank of India under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of

Lakh, Sixty Three Thousand, Nine Hundred Seventy Seven And Paise Ninety Five Only) as on 30.06.2024 plus accrued interest/unrealized interest at the contractual rate(s) together with incidental expenses, costs, charges,

All that piece and parcel of Flat No. 307, 3rd Floor, B wing, Vrindavan Residency, Near Sai Hospital, Opp. Hingad Society, Plot Nos. 7 & 8, Survey No.92, Village: Dhamote, Neral East, Taluka: Karjat, District: Raigad, 410101. Admeasuring 630 Sq. Ft. Built up.

Chief Manager & Authorized Officer Union Bank of India

TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD. Regd. Office: 11th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai 400 013 CIN No. U67190MH2008PLC187552 Contact No. (022) 61827414 POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)

(As per Appendix IV read with rule 8(1) of the Security Interest

Enforcement Rules, 2002)
Whereas, the undersigned being the Authorized Officer of the TATA Capital Housing Finance Limited., under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with rule 3 of the

Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notice. dealing upon the below borrower and Co- Borrower to repay the amoun mentioned in the notice within 60 days from the date of the said notice. The borrower, having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, in particular and the public, in general, that the respective Tahsildar has taken physical possession of the properties described herein as per Chief Judicial Magistrate. Thane orders in exercise of powers on him

f the said act and handed over to the undersigned Authorised officer. The borrower's attention is invited to provisions of sub- section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured

The borrower, in particular, and the public in general, are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the TATA Capital Housing Finance Limited, for an amount referred to below along with interest thereon and penal interest,

Loan Account No.: TCHHL0636000100071093/10588715

Name of Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s): Mr. PINTOO YOGENDRAKANOJIYA, Mrs. LEELAVATI PINTOO KANOJIYA Amount as per Demand Notice/ Date of Notice: As on 07.02.2024, an amount of Rs. 20,10,479 /- (Rupees Twenty Lakh Ten Thousand Four Hundred and Seventy Nine Only). Date of S.14 Order/ Date of Physical Possession: 03.02.2025

Description of Secured Assets/Immovable Properties: Flat No. 005. D-

Wing, on the Ground Floor, area admeasuring 28.05 Sq. Mtrs Carpet + 5.63 Enclosed otta + 1.12 Sq. Mtrs , CB, Complex known as Pathak Residency, in the building PRIYAM, Village, Shirgaon, Taluka Ambernath, District Thane, and within the limits of Kulgaon Badlapur Municiapl Council, and within the jurisdiction of Sub-registration District Ulhasnagar, and registration District

Loan Account No.: 10545396, TCHIN0289000100062091 TCHIN0687000100093256, 10553805, TCHIN0687000100160755.

Name of Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s) : Mr. BHAKAR MOOLARAM GURJAR, Mrs. KAMALA BHAKAR GURJAR

Amount as per Demand Notice/ Date of Notice: As on 11.10.2023, an amount of Rs. 3374232 /- (Rupees Thirty Three Lakh Seventy Four Thousand Two Hundred Thirty Two Only). Date of S.14 Order/Date of Physical Possession: 04.02.2025

Description of Secured Assets/Immovable Properties: A resident premises bearing Flat No. 107, on the First Floor, of the Wing No. R3, admeasuring about 25.69 Sq. Mtrs, in the project name as "Panvelkar Estate Stanford Phase-1, lying being and situated in the revenue village Mankivali, Taluka Ambemath, District Thane, within the limits of the registration district Thane, Sub Registration District Ambernath, and also within the limits of Kulgaon Badlapur Municiapl Council.

Loan Account No.: 9907383 Name of Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s): MAHESH TANAJIBHEKRE, Mrs. PARVATITANAJIBHEKARE

Amount as per Demand Notice/ Date of Notice: As on 10-07-2024 an amount of Rs. 320513/- (Rupees Three Lakh Twenty Thousand Five

Date of S.14 Order/ Date of Physical Possession: 07.02.2025 Description of Secured Assets/Immovable Properties: The Residential Flat admeasuring 15.05 Sq. Mtrs. (Equivalent to 162 Sq. Ft), carpet area bearing No. 316, situated on the Third Floor in C4 Building to be known as Xrbia Vangani, Village Khadyachapada, Karjat, Ďistrict Raigad, Maharashtra-421503.

Date: 08.02.2025

Authorised Officer For Tata Capital Housing Finance Limited

Date this 20th day of January 2025 Magistrate Judicial Magistrate (First Class)

Add: A K Enterprises

Bank of Baroda Plot No. 231, Rupali Cinema Road,

POSSESSION NOTICE [Under Rule 8(1) of Security Interest (Enforcement

Whereas, The undersigned being the authorized officer of the Bank Of Baroda Panvel Branch, Tal- Panvel, Raigad 410206 under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (Act No. 54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice Dated 02/08/2024 Calling upon the Borrower's/ Guarantor's/ Mortgagor's Mr. Rajeshwari Amardeep Kamble & others to repay the amount mentioned in the notice being Rs. 23,16,613/- (Rupees Twenty Three Lakh Sixteen Thousand Six Hundred Thirteen Only) as on 31/07/2024 within 60 days from the date of receipt of the said notice with future interest and incidental charges w.e.f. 01/08/2024.

rest (Enforcement) Rules, 2002 on this 4th Day of Feb of the year 2025.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured ass

Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 01.10.2024 calling upon the Borrowers / Guarantors / Mortgagors — Dattatray Harichandra Gaikwad, to repay the amount mentioned in the notice aggregating to Rs. 29,63,977.95 (Rupess Twenty Nine Lakh, Sixty Three Thousand, Nine Hundred Seventy Seven And Paise Ninety Five Only) as on 30.06.2024 plus accrued interest/ unrealized interest at the contractual rate(s) together with incidental expenses, costs, charges, etc. till the date of final payment is made to the Bank. Inspite of notice issued by us, you have failed to discharge your liability even after the expiry of 60 days notice period. The Borrowers & Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower & Guarantors and the public in general that the undersigned being the Authorized Officer of Union Bank of India Asset Recovery Management Br., Mezzanine Floor, 21, Veena Chambers, Datal Street, Fort, Mumbai - 400001 has taken possession of the property as

Recovery Management Br., Mezzanine Floor, 21, Veena Chambers, Dalal Street, Fort, Mumbai - 400001 has taken possession of the property as described herein below in exercise of powers conferred upon him under subsection (4) of Section 13 of the Act, read with rule 8 of the Security Interest (Enforcement) rules, 2002 on this 6th day of February of the year 2025. The Borrower & Guarantors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Union Bank of India, Asset Recovery Management Br., Mezzanine Floor, 21, Veena Chambers, Dalal Street, Fort, Mumbai-400001 for an amount of Rs. 29,63,977.95 (Rupees Twenty Nine Lakh Sivy Three Thousand Nine Hundred Seventy Seven And Paice

etc. till the date of final payment is made to the Bank.

The Borrower's attention is invited to provisions of sub-Section 8 of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Earlier notice issued under section 13(4), if any, is hereby withdrawn.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

Date: 06.02.2025

Place : Mumbai

Date: February 06, 2025

Reliance Communications Limited

Website: www.rcom.co.in Registered Office: H Block, 1st Floor, Dhirubhai Ambani Knowledge City, Navi Mumbai - 400 710

CIN: L45309MH2004PLC147531 STATEMENT OF UNAUDITED STANDALONE

AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE

QUARTER AND NINE MONTHS ENEDED DECEMBER 31, 2024 The Board of Directors of the Company, at their meeting held on February 06, 2025 approved the unaudited standalone and consolidated financial results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2024.

The full financial results of the Company along with the Auditor's Limited Review Report, are available on the Stock Exchanges websites at www.bseindia.com and www.nseindia.com and are also posted on the Company's website at www.rcom.co.in which can be accessed by scanning the Quick Response (QR) code and via Webpage: https://www.rcom.co.in/download/rcom-financial-results-dec-2024/

> For Reliance Communications Limited Sd/-

Ms. Grace Thomas (Director) DIN No. 07079566

Note: The above intimation is in accordance with Regulation 33 read with Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015

नों हणी. कार्यालय : १वा मजला, अंतरिक्ष भवन, २२, के. जी. मार्ग, नवी दिक्की-११०००१, द्रुख्यनी :- ०११-२३३५७१७१, २३३५७१७२, २३४५४१४, वेबसाईट: www.onbhousing **वा प्रचा:**— पीपनबी हार्क्समा फायराज्य लिक्टिट कार्यालय क. – २ आणि ३ तळ मजला. बाबा हारूम प्लॉर क. ८६ बी. पल. बजाज गेट टब्ल्यरंग्य मेरो स्टेशन जवळ. अंग्रेस (प.). संबर्ट- ४०००९ क्यों रायक्रेत र ऑफ शिक्रपुकार ऑफ शायनाजियन अंस्ट्रेस एकार्समेंट ऑफ सिक्प्रीरी इंटोस्ट ऑक्ट रे॰०र वे कंटर 🏿 स्वा कसम १ २(२) सहकाना मिक्सुरी इंटोस्ट (एक्टोसीस्ट) रूसस, २००२ वा निका २(१) अन्वये सूचना, नारक्षेत्रस सुधारण

आम्ही, पीएनबी हाऊसिंग फायनान्स लि. (यानंतर 'पीएनबीएचएफएल' असा उल्लेख) सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटा ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२) च्या चॅप्टर III च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना निर्गमित केली आहे. सदर मागणी सूचना तुम्हं सर्व खालील कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार यांना आमच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांमार्फत निर्गमित करण्यात आली आहे. तुमचे खाते हप्ते/व्याजाच्या थकबाकीचे प्रदान केल्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया/नॅशनल हाऊसिंग बँक यांच्या निर्देशानुसार नॉन परफॉर्मिंग ॲसेटस् म्हणून् वर्गीकृत करण्यात आले आहे. मुदलचे हसे, व्याज इ. चे तुम्ही कबुल केल्याप्रमाणे प्रदान करण्यात तम्ही कसरवार ठरले आहात. थकीत रक्कम खाली नमुद करण्यात आली आहे. पढे आम्हाला सकारण असे वाटते की. तम्ही माग सूचनेच्या सेवेस टाळाटाळ करीत आहात आणि त्यामुळे मागणी सूचनेची सदर प्रसिध्दी, जी सदर ॲक्टच्या कलम १३(२) अन्वयेसुध्दा आवश्यक आहे. तुम्हाला तारखेपय ञ्याज आणि प्रभारासह वरील सदर रक्कम सदर मागणी सूचनेच्या प्रसिध्दी तारखेपासून ६० दिवसांत पीएनबीएचएफएलला चुकती करण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे म्सूरवार ठरल्यास **पीएनबीएचएफएल** कर्जदार आणि हमीदारांच्या तारण मत्तांचा कब्जा घेण्यासह तारण मत्तांच्या कोणत्याही एक किंवा अधिक सर्वांविरोधात सर ॲक्टच्या कलम १३(४) च्या कोणत्याही किंवा सर्व तरतुर्दीन्वये आवश्यक कारवाई करेल. तुमचे लक्ष सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटर अँण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे. ज्या अन्वये तुम्ही जाहीर लिलावाद्वा जनतेकडून दरपत्रक निविद्य मागवून किंवा खाजगीरित्या तारण मत्तेच्या विक्रीकरिता सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपर्यंत पीएनबीएचएफलद्वारे उपार्जित सर्व परिव्यय, प्रभा आणि खेर्चासह एकत्रित संपूर्ण थकेबाकी रक्कम प्रदान करू शकता. कृपया नोंद घ्यावी की, जाहीर लिलावाद्वारे, जनतेकडून दरपत्रक, प्रस्ताव मागवून किंवा खाजगीरि ारणमत्तेच्या विक्रीकरिता सूचनेच्या प्रकाशनापूर्वी पीएनबीएचएफएलद्वारे उपार्जित परिव्यय, प्रभार आणि खर्चासह एकत्रित संपूर्ण थकबाकी रक्कम चुकती केली नाहीत त तुम्ही त्यानंतर तारण मनेच्या विमोचनासाठी हकदार राहणार नाही. पुढे, तुम्हाला वरील सदर तारण मना विक्री, भाडेपङ्क्याच्या मार्गाने किंवा कोणत्याही अन्य मार्गाने हस्तांत करण्यापासून सदर ॲक्टच्या कलम १३(१३) अन्वये प्रतिबंध करण्यात येत आहे.

эт.	कर्ज खाते	कर्जदार आणि सह-कर्जदारांचे नाव आणि पत्ता	हमीदाराचे	गहाण मिळकत(तीं)	माग्णीू	मागणी सूचनेच्या
क्र.	क्रमांक		नाव/पत्ता		सूचनेची तारीख	तारखंराजीस थकवाकी रक्कम
۶.		इंद्रमाल एम माळी,गिंगिलाल माळी यांचा मुलगा (कर्जदार) (१) ए/२०२,	प्र-नाः	मिळकत धारक फ्लॅट क्र. १०१, मोजमापित २२५ चौ.फू.	२५.०१.२०२५	₹.
		२ रा मजला, तुलेशवारी हिल, रामभव नगर, अंबावाडी, नालासोपारा, पालघर ,		चर्ट्स क्षेत्र, १ ला मजला, वी विंग, साई सदन, शास्त्री नगर,		9,99,87,667.40
	10990/6			वाल राजेश्वर रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई ४०००८०.		(रुपये एक करोड
	68656	नालासोपारा (पू.), पालघर, महाराष्ट्र ४०१२०९. डिंपल इंद्रलाल माली,		आणि मिळकत धारक फ्लॅट क्र. १०२, मोजमापित २२५		एकोणीस लाख
	शा.खा.	इंद्रमल माळी यांची पत्नी, (१) ए/२०२, २ रा मजला, तुलेशवारी हिल,		चौ.फू. चर्ट्स/ बिल्ट अप क्षेत्र, १ ला मजला, बी विंग, साई		वेचाळीस हजार आदरो
	प्रमादेवी	रामभव नगर, अंबावाडी, नालासोपारा, पालघर, महाराष्ट्र ४०१२०९.		सदन, शास्त्री नगर, बाळ राजेश्वर रोड, मुलुंड पश्चिम,		व्याऐंसी आणि पैसे
				मुंबई महाराष्ट्र ४०००८०.		पन्नास मात्र)
٦.	००१३६६६०	सी. अरुणा प्रवीन जैन (कर्जदार), प्रवीण जैन (१) ए-०३, ओम श्रीपाल	प्र.ना.	फ्लॅट क्र. १०५, मोजमापित ६५०.२२ चौ.फू.	२९.०१.२०२५	₹.
	००१९०१	नगर सीएचएस लि., देवचंद नगर, भाईंदर पश्चिम, ठाणे महा- ४०११०१. प्रवीण		(बिल्टअप/चर्ट्ड), १ ला मजला, वेंकटेश शांती, इमारत		१९,८४,०६७.०६/-
	शा.खा.:	बालचंद जैन (सह-कर्जदार), बालचंद जैन यांचा मुलगा, (१) फ्लॅट क्र.		क्र. ३, वी विंग, वालाजी कॉम्प्लेक्स, फ्लायओव्हर ब्रीज		(रुपये एकोणीस लाख
	मुंबई	१०५, १ ला मजला, बेंकटेश शांती, इमारत क्र. ३, वी विंग, वालाजी कॉम्प्लेक्स,		जवळ, भाईंदर (पश्चिम), जि. ठाणे, महाराष्ट्र ४०११०१		चौऱ्याऐंशी हजार सदुसष्ट
		फ्लायओव्हर ब्रीजजवळ, भाईअर (पश्चिम), जि. ठाणे, एम एव ४०११०१.				आणि पैसे सहा मात्र)

क्राण : प्रभावेबी, दिनांक : ०७.०२.२०२५

प्राधिकृत अधिकारी, (मे. पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड)

सांगली सहकारी बँक लि., मुंबई

मुख्यालय: १५१, सांगली सहकार भवन, एस. के. बोले रोड, दादर (पश्चिम), मुंबई-४०००२८. फोन क्र. ०८०६९७५१००/१०२५/१०२८/१०२९. ईमेल आयडी: sanglisahakaribank@yahoo.co.in

ई-लिलाव विक्री सूचना

(दिनांक १६.०४.१९९३ रोजीच्या सर्व वसुली प्रमाणपत्र क्र. सीसी-॥/१३५ सन १९९३ च्या निष्पादनात एम.सी.एस. रुल्स, १९६१ च्या नियम १०७ अंतर्गत जारी

कलम १९६० (१५६), एम.एस.सी. अंतर्गत १६९१ कलम १६९१ ऑक्ट १०७(३) अंतर्गत जारी केलेल्या मागणी सूचनेला अनुसरुन निम्नस्वाक्षरीकार सांगली सहकारी बँक लि., मुंबई, च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी बँकेच्या थकबाकीच्या वसुलीकरिता खालील नमुद प्रकरणातील खालील मालमत्तेचा कब्जा घेतला आहे, तो येथील खालील विनिर्दिष्ट ''जे आहे जेथे आहे''आणि ''विना अवलंब तत्वाने' करण्यात येणार आहे.

अ.	कर्जदार, सहकर्जदार, हमीदार,	१. मागणी सूचनेची तारीख	मालमत्तेचे वर्णन	l. बाजार मूल्य
क्र.	गहाणवटदार कायदेशीर वारस	२. मागणी सूचनेची रक्कम		II.इअर
	(लागु असल्यास) चे नाव	३. कब्जाचा प्रकार/दिनांक		III. बोली वाढविण्याची रक्कम
8	कर्जदार मे. साई कंस्ट्रक्शन प्रोप श्री सुनिल सखाराम पाटकर हमीदार १. श्री. नरेंद्र दत्ताराम पाटकर २. सी. मिलन नरेंद्र पाटकर	१) ७.१०.१९९३ २) इ. २३,६१,२३३.४० ३) प्रत्यक्ष कब्जा ०७.१२.२०१९	।गाल्डन पलस इमारत समार.	. ₹. ४,३४,०००.०० . ₹. १,००,०००.००

लिलाव बँक बोली प्रपत्रामार्फत करण्यात येईल. सदर विक्री/लिलावाच्या अटी आणि शर्ती आणि बोली/प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया वसली

सदर सुचना ही विक्रीच्या तारखेपूर्वी संपूर्ण थकबाकी चुकती करण्यासाठी सदर कर्जाचे कर्जदार, हमीदार आणि गहाणवटदार यांना सुचना म्हणून समजण्यात यावी, कसूर केल्यास मिळकतीची वरील नमुद लिलावाच्या तारखेस विकण्यात येईल.

दिनांक : ०७.०२.२०२५ विशेष वसुली अधिकारी ठिकाण : मुंबई

सांगली सहकारी बँक लि., मुंबई



HSBC SECURITIES AND CAPITAL MARKETS (INDIA) PRIVATE LIMITED PUBLIC CAUTION NOTICE

BE ALERT, BE VIGILANT AND EXERCISE CAUTION

Multiple un-authorised/fake Groups/Accounts/Links impersonating HSBC Securities and Capital Markets (India) Private Limited

We wish to inform the public that HSBC Securities and Capital Markets (India) Private Limited ('HSCI'), has recently identified fake accounts and groups on various platforms like WhatsApp and LinkedIn and other web links impersonating HSCI and its employees. These unauthorised accounts have been created with the potential intent of misleading or defrauding individuals.

Some of these groups/accounts/links identified as fake and unauthorised are mentioned below:

- 1. One of such fake WhatsApp groups is in the name of HSCI EXCHANGE LEARNING. This fake WhatsApp group is also using a logo of HSBC Group/HSCI as its profile picture.
- 2. Links have been shared claiming to gain weekly profits with HSBC Securities https://tinyurl.com/9rVR12 and https://tinyurl.com/N1P2aS6.
- 3. LinkedIn group luring public to open primary market account which has been approved by
- 4. WhatsApp Groups in the name of N42 HSBC Capital Connect and A 5 Business School.

Please be advised that neither HSCI nor any of its employees have as any association with these accounts or any similar accounts on WhatsApp/LinkedIn/weblinks. Any engagement with these accounts or such similar accounts is solely at the user's risk. HSCl and its employees accept no responsibility or liability for any losses incurred by the user. We strongly condemn these deceptive actions and urge investors/public to exercise caution to avoid falling prey to such fraudulent accounts and groups.

It is important to note that this may not be an exhaustive list of only platforms where HSCI's official's name may be misused. Fraudsters may attempt to perpetrate scams through other channels using the HSCI brand.

If you come across any suspicious groups or fraudulent activity impersonating HSCI its officials, please notify us at so that we may take appropriate measures to address these

For information on our products/services or for investing with us, we urge investors to visit our official website given below:

https://www.business.hsbc.co.in/en-gb/regulations/hsbc-securities-and-capital-market?v222 This notice is being issued in public interest and caution.

For & on behalf of HSBC Securities and Capital Markets (India) Private Limited

Authorised Signatory

Place: Mumbai Date: 8 February 2025

Contact details: hsbcsecuritiescustomergrievances@hsbc.co.in

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the public at large that our cli ts, intend to purchase the following immovable

Flat No. 910, admeasuring 696 sq. ft. (Super Built-Up Area); - Flat No. 911, admeasuring 564 sq. ft. (Super Built-Up Area); - Flat No. 912, admeasuring 290 sq. ft. (Super Built-Up Area), - Parking Slo1Number 207

all situated on the 9th floor of Building No. 23, known as "Samartha Aangan – III", forming part of Shree all situated on the 9th floor of Building No. 23, known as "Samartha Aangan - III", forming part of Shree Swami Samartha Prasanna Oshiwara East Unit No. 1 Co-operative Housing Society Ltd., located at Plot No. 18, CTS No. 1/215 (Parl), and Survey No. 41 (Parl), Village Oshiwara, Taluka Andheri, Mumbai Suburban District, Maharashtra (collectively, the "said Premises"). The said Premises including Parking Slot No. 207, were initially allotted by Mrs. Samarth Development Corporation (the "Developer") in favor of Mrs. Shashi Vohra (PAN: ADJPV4368C) and Mr. Surendra Kumar Vohra (PAN: ADJPV5023A) (the "Allottees") pursuant to a Development Agreement dated 15th March 2005. Thereafter, by virtue of a Deed of Gift dated 25th October 2016, the Allottees transferred the said Premises of their birological son. Mr. Surmeet Vohra (PAN: AZPV6409M) (the "Sellier")

March 2005. Thereafter, by virtue of a Deed of Gift dated 25th October 2016, the Allottees transferred the said Premises to their biological son, Mr. Sumeet Vohra (PAN: AAZPV6409M) (the "Seller"). Any person(s) having any right, title, interest, claim, demand, or objection of any nature whatsoever in respect of the said Premises being Flat Nos. 910,911,912, including Parking Slot No. 207, whether by way of sale, agreement of sale, exchange, mortgage, remortgage, gift, lease, lien, charge, trust, inheritance, possession, easement, agreement, memorandum of understanding or otherwise, is hereby required to make the same known in writing, along with documentary evidence, to the undersigned within fourteen (14) days from the date of publication of this notice. Failure to do so shall be

emed as an absolute waiver of any such claim, and our clients shall proceed with the transaction suming a clear and marketable title to the said Premises, free from all encumbrances. Dated this 8th day of February 2025.

Name: Manoj V. Jain & Co. Chartered Accountants,
Address: Office No., 502 Balaji Business Centre, Ram Milan CHS Ltd.,
Opp., State Bank of India, Subhash Road, Vile Parle (East), Mumbai – 400 057.

Contact: +91 98202 35308

.८९.३०, आकार (रू.पै.) **१**३.४४ २) स. न १७४, हि. नं. ३ क्षेत्र (हे.आर.) ०.१९.००, आकार (रू.पै.) २.७६ यास यापुढे 'सदर मिळकत' असे विधण्यात आलेले आहे. सदर मिळकती आमचे मशील व इतर यांच्या सामाईक मालकी व्यविहिवाटीच्या असून सदर मिळकतीत आमचे . अशील श्री. प्रतिक कमलाकर चौधरी, रा. आचोळे ना. वसई. जि. पालघर याचा अविभक्त हिस्सा आहे सदर मिळकतीवर बांधकाम चालू असल्याचे गढळले. तसेच सदर मिळकतीबाबत काही कायदेशीर विकी व्यवहार झाल्याचे समजले असून या अनुशगाने आमचे अशील सदर मिळकतीबाबत गाजपर्यंत झालेले व्यवहार, रद्द करण्याची कारवाई रू शकतात. सदर मिळकतीबाबत अशीलाच नमंतीशिवाय यापुढे कोणाही व्यक्तीने कोणत्याई कारे व्यवहार, कामकाज करू नये, केल्यास ते बेकायदेशीर ठरेल व आमच्या अशीलांक बंधनकारक असणार नाही याची नोंद घ्यावी.

जाहीर नोटीस

हया नोटीसीद्वारे तमाम जनतेस कळविण्यात येते

ही, गाव मौजे. गोखिवरे, ता. वसई, जि. पालघर

येथील १) स. नं. १७३, हि. नं. १ क्षेत्र (हे. आर.)

अंड. निशा प्र जा**घ**व

SMFG

SMFG INDIA CREDIT COMPANY LIMITED (Formerly Fullerton India Credit Company Limited)

कॉर्पोरेट कार्यालय: 10 वा मजला, कार्यालय क्र.101, 102 व 103, 2 नॉर्थ एव्हेन्यू, मेकर मॅक्सिटी, बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स, बांद्रा(पू), मुंबई-400051

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, 2002 च्या नियम 8 आणि 9 च्या परंतुकान्वये स्थावर मत्तेच्या विक्रीसाठी 15 दिवसांची ई-लिलाव विक्री सूचना.

सर्व**सामान्य जनता** आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना **सूचना** याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण/प्रभारि आहेत. ज्यांचा कब्जा हा <mark>एसएमएफजी इंडिया क्रेडीट कंपनी लिमिटेड (पूर्वी फुह्रर्टन इंडिया क्रेडीट कंपनी लिमिटेड)(एसएमएफजी इंडिया क्रेडीट)</mark> च्या आधिकृत अधिकान्यांनी पेता आहे ती खालील नमूद कर्जदार आणि हमीचर याचेकडून एम**रमप्तरफाजी इंडिया क्रेडीट/**तारण गनकीना थकीत बसूलीच्या तारखेपयें त्यावरील पुढील व्याज आणि इतर खर्च आणि वरील नमूद थकबाकीच्या वसुलीसाठी खालील नमूद तारीख आणि वेळेत ''**जे आहे जेथे आहे'', 'जे आहे जसे आहे आणि ''जे काही आहे तेथे आहे''** तत्वाने विकण्यात येणार आहे. राखीव किंमत, इसारा अनामत रक्कम (इअर) आणि इअर जमा करण्याची अंतिम तारीख सुध्दा खार्ल नमूद केलेली आहे

कर्जदार/हमीदार/	मागणी सूचना दिनांक व रक्कम	राखीव किमत, इअर आणि इअर सादरी	ई−लिलावाची तारीख
कर्ज खाते	आणि कब्जाचा प्रकार	करणाची अंतिम तारिख	आणि वेळ
1. साईसन ट्रेड ॲण्ड	12 ऑगस्ट, 2021	राखीव किंमत : रु. 1,20,00,000/- (रुपये एक	दिनांक : 26.02.2025
इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड,	रु. 2,39,86,963/- (रुपये दोन	करोड वीस लाख मात्र)	वेळ : स. 11:00
2. सिद्धार्थ चिमणलाल	कोटी एकोणचाळीस लाख	इअर : रु. 12,00,000/-	दु. 01:00 (प्रत्येकी 5
शाह	शह्याऐंशी हजार नऊशे त्रेसष्ठ मात्र)	(रुपये बारा लाख मात्र) इअर ठेवीची अंतिम	मिनिटांच्या अमर्याद
3. अंकित व्ही. शाह	प्रत्यक्ष कब्जा	तारीख : 25.02.2025	विस्तारांसह)
रशासर गिलक्जीने सर्गात : ज	THE H RE CIM. (9TH) CIM !	भाग \ ८७० / २ . ८४० आणि ८४२ आणि बळीच सीठी।	TT = 5 (M. 5 / 9 5 / 9 3

५ आणि ६८२, गाव मोहिली, ता – कुर्ला, मुंबई, उपनगर जिल्हा, सफेद पूल रोड, साकीनाका, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई – ४०००७२, महाराष्ट्र येथील दत्तानी प्लाझा अशा ज्ञात इमारतीच्या विंग - बी मधील ४थ्या मजल्यावरील युनिट क्र. ४१६/सी, मोजमापित ८९.२१ चौ. मी. (बिल्ट अप) आणि ४थ्या मजल्यावरील ४१६/डी, मोजमापित ८२.८९ ची. मी. (बिल्ट अप).

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीकरिता, कृपया १) फ्रान्सिस रोझारियोः ८८९८११७९६ २) अनिल खुडेः +९१८७९३२३८५०३ ३) हरप्रीत सिंग पुरेवालः +९१९६६४०७६५३२ किंवा एसएमएफजी इंडिया क्रेडीट कंपनी लिमिटेड/तारण धनकोच्या वेबसाईट म्हणजेच www.smfgindia.com मध्ये सही /- प्राधिकृत अधिकारी

दिनांक : 08/02/2025 ठिकाण : मुंबई

एसएमएफजी इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड (पूर्वी फुल्लर्टन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड)

PICICI Bank

नोंद कार्यालय: आयसीआयसीआय बँक लिमिटेड, आयसीआयसीआय बँक टॉवर, चकली सर्कल जवळ, जुने रोड, वडोदरा, गुजरात, पिन –390007. कॉर्पोरेट / शाखा कार्यालयः आयसीआयसीआय बँक लिमिटेड, आयसीआयसीआय बँक टॉवर्स,

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई – 400051

जाहीर सूचना – तारण मत्तेच्या विक्रीसाठी निविदा ई– लिलाव (नियम ८ (६) साठी परंतुके पहा)

स्थावर मसेच्या विक्रीकरिता सूचना सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट औफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहबाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चे नियम ८ (६) चे परंतुकान्वये स्थावर मसेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना. विशेषतः सर्वसामान्य आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की खालील वर्णिलेली स्थावर मिळकत (तारण मत्ता आयसीआयसीआय बैंक लि. (तारण धनको) कडे गहाण / प्रमारित आहे, जिचा प्रत्यक्ष कब्जा आयसीआयसीआय बैंक लि. च्या प्राधिकृत अधिकान्यांनी घेतला आहे, ती येथे खाली सविस्तरपणे दिलेल्या तपशीलानुसार ''**जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'', '' जे काही आहे तेथे** आहे'' आणि ''कोणत्वााही आधाराशिवाय'' तत्तवाने विकण्यात येणार आहे. इच्छुक व्यक्ती / सहभागदार यांच्याकडून खालील नमूद अटी आणि शर्तीनुसार ई-लिलाव सुविधाद्वारे सादर करण्याकरीता बोलवीत आहे.

					(40	किम रु. मध्य)
अ.		तारण मत्तेचा तपशील सह काही	थकीत	राखीव	मिळकतीच्या	ई-लिलावाची
क्रं.		असल्यास ज्ञात भार	रक्कम	किंमत	निरीक्षणाची	तारीख व वेळ
	क्र. हमीदाराचे नाव/			इसारा	तारीख आणि	बोली गुणक
	कर्ज खाते क्र.			अनामत रक्कम	वेळ	aleli 3-lai
(ए)	(बी)	(सी)	(뢰)	(ई)	(एफ)	(जी)
1.	ओटीएस ई-	फ्लॅट क्र. १२०१, क्षेत्र अंदाजे २०२१	₹	₹ .	फेब्रुवारी	फेब्रुवारी
		चौ. फू. चटई क्षेत्र १२वा मजला वर		५,८५,००,०००/-	२१, २०२५	२८,२०२५ @
	लिमिटेड (कर्जदार),	सुप्रीम सिग्नेचर अशा ज्ञात बिल्डिंग	(डिसेंबर	₹	दरम्यान	दुपारी
	श्री अरुण कपूर	मध्ये स्थित युनियन पार्क, त्रिलोक		4८,40,000/-	दुपारी	05:00
	(गहाणदार/ हमीदार),	कपूर मार्ग, व्ही. एन. पुरव मार्ग, चेंबूर,	पर्यंत)		०२:०० ते	वाजेपासून पुढे
	श्रीमती शनया कपूर	मुंबई ४०००७१. त्याासह दोन			संध्याकाळी	₹
	(हमीदार)	पोडियम कार पार्किंग स्पेस			०५:०० पर्यंत	५,००,०००/-
कर्जद	र्जदार, गहाणदार यांना वरील नमुद थकीत रक्कम सह त्यावरील सांपार्श्विक व्याज परताव्याची अंतिम संधी करीता सचना देण्यात येते. फेब्रुवारी २८,					

२०२५ पर्यंत स. ११.०० पूर्वी पुढील व्याजासह एकूण थकबाकी भरण्याची अंतिम संधी देण्यात येत आहे, अन्यथा तारण मत्ता वरील वेळापत्रकाप्रमाणे

अटी आणि शर्ती

१. ई–लिलाव नि विक्री काटेकोरपणे येथे वर्णन केलेल्या शतींवर होईल आणि प्राधिकृत अधिकारींच्या निरिक्षणाखाली आयसीआयसीआय बँकेने मंजूर केलेल्या युआरएल लिंक :URL Link-https://disposalhub.com. मार्फत करण्यात येईल. निरिक्षण, लिलाव किंवा निवेदा सादरीकरणाच्या अटी आणि शर्ती करीता कृपया संपर्क **श्री संम्पसन अल्बर्ट/श्री किरण तादगे प्राधिकृत अधिकारी, आयसीआयसीआय बँक लिमिटेड** +९१९००४४१९९४५ / +ँ९१९६५३६८५८७३ किंवा लिहावे sampson.albert@icicibank.com/

kiran.tadge@icicibank.com २. ऑनलाईन ईं–लिलाव बोली प्रपत्र, घोषणा, ऑनलाईन लिलाव विक्रीच्या सर्वसाधारण अटी आणि शर्ती असलेले ईं–लिलाव निविदा दस्तावेज हे र. जानवाइन इन्तावाचा बाला प्रमुद्ध, वाबणा, जानवाइन तिलाव विष्ठाच्या स्वसायाच्ये उटा जान्य सत्ता अस्तावाचा इन्त वेबसाईट <u>"https://disposalhub.com"</u>. वर उपलब्ध आहेत.. ३. मुंबई येथे देय '' **आयसीआयसीआय बँक लिमिटेड** ' च्या नावातील डिमांड ड्राफ्टच्या मार्गाने इअर, लिलाव नोंदणी नि बोली प्रपत्रे आणि अन्य केवायसी दस्तावेज **फेहुवारी २७, २०२५ रोजी सं. ५.०० वा**. पर्यंत आ<mark>यसीआय बँक लिमिटेड, आयसीआयसीआय बँक टॉवर्स, वांद्रे कुर्ला</mark>

कॉम्प्लेक्स, बांद्रे (पूर्व), मुंबई - ४०००५१ येथे सादर करणे. लिलाव नोंदणी नी बोली प्रपत्र अंतिम तारिख / वेळ नंतर आणि ईएमडी / केव्द दस्तावेज शिवाय प्राप्त झाल्यास रद्द केले जातील.

४. बोली / प्रस्ताव / इअर सादर केल्यानंतर ई–लिलाव पूर्ण होईपर्यंत बोलीदारांना बोली प्रपन्ने / इअर मागे घेण्याची अनुमती दिली जाणार नाही कोणतेही कारण न देता कोणतीही बोली स्वीकारण्याचे किंवा फेटाळण्याचे किंवा ई–लिलाव पुढे ढकलण्याचे निर्विवाद अधिकार आणि स्वेच्छाधिकार पाधिकत अधिकाऱ्यांना असतील

जर तथे इंग्रजी आणि स्थानिक भाषेतील वृत्तपात्रामधील विक्री सूचना प्रकाशनाच्या दरम्यान कोणतीही तफावत असल्यास इंग्रजी वृत्तापत्र स्थानिव

वत्तपत्राच्या वरचढ राहील आणि ती अंतिम प्रत समजण्यात येईल, त्यामळे संधिनता टाळता येईल. नियमावलीच्या नियम ८ (६) अंतर्गत १५ दिवसांची सांविधिक विक्री सूचना

नोटीसी सह कर्जदार, गहाणवटदार यांना लिलावाच्या तारखेपूर्वी वरील नमुद रक्नेसह तारखेपर्यंत व्याज आणि अनुषंगिक खर्च चुकते करण्यासाठी याद्वारे पुन्हा एकदा सुचित करण्यात येत आहे, कसूर केल्यास तारण मत्ततेचा लिलाव / विक्री करण्यात येईल आणि उवेरित थकबाकी काही असल्यास व्याज आणि खर्चासह वसूल करण्यात येईलू. कोणत्याही कारणांमुळे लिलाव होवु न शकल्यास आयसीआय्यसीआय बँकेला सरफैसी_ॲक्ट आणि त्या अंतर्गत नियमांच्या अंतर्गत दिलेल्या तरतुर्दीनुसार नोटीसी सह गहाणवटदार यांना पुढील कोणत्यााही सुचनेशिवाय खाजगी कराराने किंवा कोणत्यााही अन्य माध्यमानेन वरील तारण मत्ता विकण्याचे स्वातंत्र राहील.

दिनांक : फेब्रुवारी ०७, २०२५

तारीख: ०७ फेब्रुवारी, २०२५

ठिकाण: इंदर

प्राधिकत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड

आणिक इंडस्टीज लिमिटेड

सीआयएन: एल२४११एमएच८१९७६पीएलसी१३६८३६ नोंद. कार्यालय: ६१०, तुलसियानी चेंबर्स, निरमन पॉइंट, मुंबई-४०००२१ (महा) भा. फोन: +९१-२२-२२८२४८५१-५३-५७-५९-६३, २२८८६८७७, फॅक्स: +९१-०२२-२२०४२८६५

ईमेल आयडी : anik@anikgroup.com; वेबसाइट: www.anikgroup.com टपाली मतदान सूचना आणि ई-मतदान माहिती

आणिक इंडस्ट्रीज लिमिटेड (''कंपनी'') च्या सदस्यांना याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') च्या कलम् १०८ आणि ११० सहवाचता संधारित कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि नियम २२ सह वाचता निगम व्यवहार मंत्रालयादारे जारी केलेले संबंधित परिपत्रके आणि वेळोवेळी सिक्यरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया द्वारे जारी केलेल्या परिपत्रके (''परिपत्रके'') आणि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया द्वारे जारी केलेल्या सेक्रेटरीअल स्टॅण्डर्ड ऑन जनरल मिटीम्ज् (''एसएस-२'') आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स. २०१५ **(''सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स'')** (त्यासंबंधी सध्यापूर्ते वेळोवेळी सधारीत अंगलात असलेले कोणतेही वैधानिक सुधारणा किंवा पुनर्धिनियमन समाविष्टित) च्या तरतुदीं अंतर्गत ला अनुसरून कंपनी दूरस्थ ई-मतदान प्रक्रिया (''ई-मतदान'') द्वारे ०४ फेब्रुवारी, २०२५ दिनांकीत टपाली मतदान सूचना ("सूचना" किंवा "टपाली मतदान सूचना") मध्ये मांडलेल्या खालील नमूद ठरावाकरिता सर्वसामान्य ठरावाच्या मार्गे सभासदांची मंजरी मागवित आहे

वाव	
豖.	ठरावाचे वर्णन
۶.	सर्वसामान्य ठरावः कंपनी आणि तिचे प्रत्यक्ष उपकंपनी रिवेरा मिल्क ॲण्ड फूडस् प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातील प्रत्यक्ष संबंधित
	व्यवहार मंजुर करणे.

एमसीए परिपत्रकांनुसार परवानगी दिल्यानुसार, कंपनीने स्पष्टीकरणात्मक विधानासह टपाली मतदान सूचना कट−ऑफ तारीख **(''कट-ऑफ तारीख'')** असलेल्या **शुक्रवार, ३१ जानेवारी, २०२५** रोजीस कंपनीच्या सभासदांच्या नोंदवहीत आणि डिपॉझिटरीज द्वारे ठेवलेल्या लाभकारी मालकांच्या नोंदवहीत ज्यांची नावे आहेत आणि कंपनी/डिपॉझिटरीज सह नोंदणीकृत ज्यांचे ई–मेल पत्ते आहेत अशा सभासदांना

७७ फेब्रुवारी, २०२५ रोजीस पाठविले आहेत. पुढे, टपाली मतदान सूचना कंपनीची वेबसाईट <u>www.anikgroup.com</u> स्टॉक एक्स्चेंजस म्हणजेच बीएसई आणि एनएसई <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> अनुक्रमे आणि सीडीएसएलची वेबसाइट www.evotingindia.com वर उपलब्ध आहेत. ज्या सभासदांना टपाली मतदान सूचना मिळालेली नाहीत त्यांनी वरील नमूद केलेल्या वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकता.

ई-मतदान सुविधा देण्यासाठी कंपनीने सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (''सीडीएसएल'') च्या सेवांचा सहभाग घेतला आहे. ई-मतदानाच्या सूचना टपाली मतदान सूचनेमध्ये दिल्या आहेत. मतदान फक्त संबंधित परिपत्रकानसार दरस्थ ई मतदान द्वारे केले जाईल. गोस्टल मतदानाचे वोळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

ए)) कंपनी तिच्या सभासदांना **०४ फेब्रुवारी, २०२५** च्या टपाली मतदान सूचनेमध्ये नमूद केलेल्या ठरावावर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून त्यांचे मत देण्यासाठी दरस्थ ई मतदान सुविधा पुरवत आहे.

बी) दूरस्थ ई-मतदान सुरू करण्याचा दिवस, तारीख आणि वोळ: **सोमवारी, १० फेब्रुवारी, २०२५ रोजी स. ९.०० वा. (''भाप्रवे'')** आणि मंगळवार, ११ मार्च, २०२५ रोजी संध्याकाळी ५.०० वा. (''भाप्रवे'') ला संपेल.

सी) दुरस्थ ई मतदान मॉड्यूल सीडीएसएल द्वारे **मंगळवार, ११ मार्च, २०२५ रोजी सं. ५.०० वा**. मतदानासाठी अक्षम केले जाईल. छाननीकर्त्याच्या अहवालासह टपाली मतदान मतदानाचे निकाल **गुरूवार, १३ मार्च, २०२५ रोजीस** किंवा त्यापूर्वी जाहीर केले जातील आणि कंपनीच्या <u>www.anikgroup.com</u> वेबसाइटवर देखील अपलोड केले जाईल, तसेच स्टॉक एक्स्चेंजेस आणि डिपॉझिटरीजला कळवले जाईल. ठराव, जर आवश्यक बहमताने पारित झाल्यास, ई-मतदानासाठी निर्दिष्ट केलेल्या शेवटच्या तारखेला, म्हणजेच **११ मार्च, २०२५ रोजीस**

–मतदानाबाबतीत तुम्हाला काही शंका किंवा समस्या असल्यास, तुम्ही हल्प सेक्शन अंतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध ई-मतदान पुस्तिका आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न (''एफएक्युज्'') चा संदर्भ घेऊ शकता किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल लिहा किंवा श्री. राकेश दळवी. वरिष्ठ व्यवस्थापक, सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग. २५ वा मजला, मॅरेथॉन फ्यूचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड्स, एन एम जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई -४०००१३ यांच्याशी संपर्क साधू शकता किंवा टोल फ्री क्रमांक १८००२२५५३३ वर कॉल करा.

> संचालक मंडळाच्या आदेशादारे आणिक इंडस्ट्रीज लिमिटेडसाठी सौरभ विश्नोई

> > कंपनी सचिव



२१ वीणा चेंबर्स, मेझ्झनिन फ्लोअर, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१ वेबसाईट : www.unionbankofindia.co.in ईमेल : ubin0553352@unionbankofindia.bank

कञ्जा सूचना जोडपत्र Ⅳ (स्थावर मिळकतीकरिता) [नियम-८(१)] **न्याअर्थी** निम्नस्वाक्षरीकर्ता, मालाड पश्चिम, तळमजला, वेस्ट स्पेक हाउस, रामचंद्र लेन, पारस . इंडस्ट्रियल इस्टेट जवळ, काचपाडा, मालाड, ४०००६४, आता **ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट ब्रॅंच, मुंबई** मे<mark>झानाइन मजला, २१, वीणा चेंबर्स, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४०० ००१</mark> चे प्राधिकृत अधिकारी नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट २००२ अंतर्गत आणि कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ०७.०६.२०२२ रोजीची गणी सूचना जारी करून **कर्जदार/हमीदार/गहाणदार सौ. नूरजहान अब्दुल गनी खान,** यांना सूचनेत

प्राप्तीच्या तारखेपासून **६० दिवसांत** परतफेड करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास सदर कर्जदार/गहाणदार/हमीदार असमर्थ ठरल्याने. सदर कर्जदार/गहाणदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ८ अन्वये दिनांक **५ फेब्रुवारी,**

नमूद रक्षम रु. ३४,३८,२३३.०८ (रुपये चौतीस लाख अडतीस हजार दोनशे तेहतीस आणि आठ

पैसे मात्र) २९.०५.२०२२ रोजीस अधिक व्याज, आनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. सदर सूचना

विशेषतः सदर कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **युनियन बँक** ऑफ इंडिया, ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट बँच, मुंबई मेझानाइन मजला, २१, वीणा चेंबर्स, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४०० ००१ च्या रक्षम रु. ३४,३८,२३३.०८ (रुपये चौतीस लाख अडतीस हजार दोनशे तेहतीस आणि आठ पैसे मात्र) २९.०५.२०२२ रोजीस अधिक व्याज, अधिक व्याज, आनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ.

तारण मत्तेच्या भरण्याकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधुन घेतले जात आहे.

<u>स्थावर मिळकतीचे वर्णनः</u>

. फ्लॅट क्र. १०३, १ला मजला, सी विंग, स्कायबॉल अपार्टमेंट, बिलिंडग क्र. १२, पृथ्वी सृष्टी, चाणक्य शाळेजवळ, चुनाभटी, गाव: शिरगाव, पालघर पश्चिम, ता/जि: पालघर, ४०१४०४.

२. फ्लॅट क्र. २०२. २रा मजला. बी विंग. स्कायबॉल अपार्टमेंट. इमारत क्रमांक १२. पथ्वी सष्टी. चाणक्य शाळेजवळ. चनाभटी. गाव: शिरगाव. पालघर पश्चिम. ता/जि: पालघर. ४०१४०४ टीप:- कलम १३(४) अंतर्गत जारी केलेल्या उपरोक्त मालमत्तेच्या संदर्भात आमच्या सर्व पूर्वीच्या कब्जा

सचना जर असतील तर, मागे घेण्यात आल्या आहेत. मुख्य व्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी

> गष्टीय कंपनी विधी न्यायाधिकरणासमोर मुंबई येथील खंडपीठ सीए (सीएए)/१९५/एमबी−Ⅳ/२०२४

मधील सी.पी. (सीएए)/२८/(एमबी)/२०२५ कंपनी अधिनियम २०१३ च्या प्रकरणात

कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम २३० ते २३२ सहवाचता कलम २३४ आणि इतर प्रयोज्य तरतुदी आणि त्याअंतर्गत स्थापित नियमांच्या प्रकरणात

बीआरई एशिया III इंडिया होल्डिंग्ज लिमिटेड ('हस्तांतरक कंपनी' किंवा 'याचिका न करणारी कंपनी') आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स प्रायव्हेट लिमिटेड ('हस्तांतरिती कंपनी' किंवा 'याचिकाकर्ता कंपनी') आणि त्यांच्या संबंधित भागधायकांच्या त्यस्यान एकविकरणाच्य योजनेच्या प्रकरणात (यानंतर 'योजना' किंवा 'एकत्रिकरणाची योजना' असा उल्लेख)

ो**रायझन इंडस्ट्रियल पार्क्स प्रायव्हेट लिमिटेड,** कंपनी अधिनियम १९५६ अंतर्गत स्थापित प्रायव्हेट कंपनी आणि जिचे नोंदणीकृत कार्यालयाच्या फ्ला आहे, वन वर्ल्ड सेंटर, युनिट क्र. १५०१बी, टॉवर १, ज्युपिटर टेक्स्टाईल मिल्स, सेनापर्त बापट मार्ग, मुंबई- ४०००१३, महाराष्ट्र, भारत.

तीआयएन: यु६०२३१एमएच२००९पीटीसी२२२१५६ .हस्तांतरिती कंपर्न याचिकाकर्ता कंपनी **बीआरई एशिया III इंडिया होल्डिंग्ज लिमिटेड**, मॉरिशस मध्ये स्थापित कंपनी आणि जिचे नोंदणीकृत कार्यालयाच्य

पत्ता आहे, लेवल ६, टॉवर ए, १ एक्स्चेंज स्केअर, वॉल स्ट्रीट, ईबेन, रिपब्लिक ऑफ मॉरिशस. कंपनी नंबर: १९५५२ डगीबीसी ...हस्तांतरक कंपनी

याचिकेची सूचना

युनियन बँक ऑफ इंडिया

याचिका न करणारी कंपनीसह याचिकाकर्ता कंपनीच्या दरम्यान एकत्रिकरणाच्या योजनेच्या मंजुरीकरिता कंपनी अधिनियम, २०११ च्या कलम २३० ते २३२ आणि इत्तर प्रयोज्य तत्तुर्दीच्या अतंत्तांत याचिका सन्माननीय राष्ट्रीय कराने कियी न्यायधिकरण, मुंबई खंडणीठ (**'सन्माननीय एनसीएलटी'**) समोर याचिकाकर्ता कंपन्यांद्वारे सादर करण्यात आली होती आणि २३ जानेवारी २०२५ रोजी सन्माननीय एनसीएलटी द्वारे दाखल करण्यात आली होती, वरील सदर याचिका १३

मार्च, २०२५, रोजी सन्माननीय एनसीएलटी समोर सुनावणीकारेता निश्चित करण्यात आली आहे. जर कोणी व्यक्ती सदर याचिकेच्या बाजूने किंवा विरोध करण्यास इच्छुक असल्यास त्याने/तिने/त्यांनी याचिकेच्या सुनावणीकारेता निश्चित केलेल्या तारखेपूर्वी किमान दोन दिवस अगोदर त्याच्या/तिच्या/त्यांच्या किंवा त्याच्या/तिच्या/ त्यांच्या विकलाद्वारे सही केलेली त्याच्या/तिच्या/त्यांच्या हेतुची सूचना वरील नमुद त्यांच्या निम्नस्वाक्षरीकार प्राधिकृत प्रतिनिर्धीकडे पाठविणे आवश्यक आहे. जेथे कोणाही व्यक्तीला याचिकेला विरोध करायचा आहे, विरोधाची पार्श्वभूमी र्किंवा त्या वतीने शफ्यपत्राची प्रत अशा सूचनेसह सादर करणे आवश्यक आहे. कंपनी योजना याचिकंची प्रत कोणाही व्यक्तीला आवश्यकता असल्यास त्यासाठी विहित प्रभार प्रदान केल्यावर याचिकाकर्ता कंपनीच्या प्राधिकृत प्रतिनिधींद्वारे पुरविण्यात येईल

-सदर दिनांक ८ फेब्रुवारी, २०२५

ठिकाण : मुंबई

ईमेल: compliance@hiparks.com पत्ताः वन वर्ल्ड सेंटर, युनिट क्र. १५०१बी, टॉवर १, ज्युपिटर टेक्स्टाईल मिल्स सेनापती बापट मार्ग, मुंबई- ४०००१३, महाराष्ट्र, भारत यनिट क. २५.२६ आणि २७. लक्ष्मी प्लादा.

लक्ष्मी इंडस्ट्रीअल इस्टेट, न्यु लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०००५३. ईमेल: mumbai andheriwest@tmbank.in. फोन-०२२ २६३६६२४०/२६३६६२६० सीआयएन: एल६५११०टीएन१९२१पीएलसी००१९०८



होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स प्रायव्हेट लिमिटेड करित

सायली शेट्ये

प्राधिकृत स्वाक्षरीकर्त पॅन: डीएफव्हीपीएस७००आर

सरफैसी ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत मागणी सूचना सौ. नेहा अयाझ शेख (कर्जदार), श्री. अब्दुलअयाझ हैदर शेख यांची मुलगी, रुम क्र. ३१८, गल्ली

क्र.८. एसव्ही रोड, मुंबई उपनगर, मुंबई-४०००६६ श्री. अब्दलअयाझ हैदर शेख (सह-कर्जदार), श्री. हैदर करिम शेख यांचा मुलगा, रुम क्र. ३१८,

गल्ली क्र.८, एसव्ही रोड, मुंबई उपनगर, मुंबई-४०००६६ विषय : आमच्या मुंबई अंधेरी पश्चिम शाखेतून सौ. नेहा अयाझ शेख (कर्जदार)आणि श्री. अब्दुलअयाझ हैदर शेख (सह-कर्जदार) यांनी घेतलेल्या रु. ३०.०० लाख करिता २३.०६.२०२३ रोजीस कर्ज खाते क्र. २१४७००९५०१००१२९ टर्म लोन च्या संदर्भातील सरफैसी ॲक्टच्या कल

१३(२) अंतर्गत मागणी सूचना तुमच्या विनंतीवरून बँकेने परिशिष्ट-ए मधील नमूद तपशिलानुसार कर्जदारांना विविध कर्ज सुविधा वेळोवेळी तिच्या मुंबई अंधेरी पश्चिम शाखेमार्फत मंजूर केल्या. तुम्ही कर्जदारांनी सदर पतसुविधांच्या परताव्याच्य हमीसह पतस्विधा घेतल्या आणि बँकेच्या नावे आवश्यक कर्ज दस्तावेज निष्पादित केले आहेत आणि कर्जदार यांनी परिशिष्ट-बी मध्ये अधिक तपशिलवार नमूद जंगम जी प्राथमिक तारणाच्या संदर्भात निष्पादीत

आवश्यक कर्ज दस्तावेज जमा आणि आरसीएएन च्या संदर्भात प्रभार निर्माण केले आहेत. वरील कर्ज खात्यातील दायित्व तुम्ही वेळोवेळी शिल्लक पुष्टीकरण पत्रे आणि पुनरुजीवन पत्रे आणि इतर तारण कागदपत्रे कार्यान्वित करुन योग्यरित्या मान केले होते.

मुद्दल कर्ज आणि त्यावरील व्याजाचा परतावा करण्यात कर्जदार/हमीदार यांनी कसूर केल्याच्या परिणामी कर्ज खाते वेळोवेळी जारी केलेल्या मत्ता वर्गीकरणाशी संबंधित रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे निर्देश /मार्गदर्शक तत्वानुसार २१.०१.२०२५ रोजी नॉन परफॉर्मिंग ॲसेटस् (एनपीए) म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. तुम्हाला वारंवार विनंत्या करूनही कर्जदार/हमीदार यांनी सदर थकबाकी/थकीत दायित्वांचा परतावा करण्यात कसूर आणि टाळाटाळ केली आहे.

रोजीस रु. ३०,५४,७९८.६३ (रुपये तीस लाख चोपन्न हजार सांतशे अठ्ठ्याण्णव आणि पैसे त्रेसष्ट मात्र) ची रक्कम चुकती करण्यासाठी आणि बँकेचे संपूर्ण दायित्व निभावण्यासाठी कलम १३(२) अंतर्गत सदर सूचनेद्वारे बोलाविण्यात येत आहे. तुम्ही अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. सह एकत्रित वरील सदर रकमेवरील २.००% दंड व्याजासह

तुम्ही कर्जदार, हमीदार, गहाणवटदार यांना सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत बँकेला २२.०१.२०२५

एकत्रित वरील सदर रकमेवरील ९.५५% पुढील व्याज सह अनुषंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत बँकेला चुकते करण्यासाठी सुध्दा बांधील आहात. तुम्ही त्यावरील सर्व परिव्यय आणि खर्च आणि पुढील व्याजासह वरील सदर रक्कम बँकेला चुकती करण्यास कसूर केली तर बँक ॲक्टच्या कलम १३ च्या पोटकम (४) अंतर्गत आणि इतर प्रयोज्य तरतुर्दीच्या अंतर्गत

सर्व किंवा कोणत्याही अधिकाराचा वापर करेल. तुम्ही कर्जदार/हमीदार/गृहाणबटदार यांना वरील ॲक्टच्या कलम १३(१३) नमार सदर सचना जारी . केल्यानंतर येथील खालील परिशिष्टात अधिक विशेषत: नमूद वरील सदर मत्ता विक्री , भाडेपट्टा किंवा अन्यथा मार्गाने हस्तांतर करण्यापासन प्रतिबंध करण्यात येत आहे आणि बँकेच्या लेखी पर्व सहमती शिवाय केलेले कोणतेही हस्तांतर बँकेच्या अधिकाराला बाधा आणणार नाहीत आणि असे कोणतेही हस्तांतर अवैध ठरेल. कर्जदार/हमीदार/महाणवरदार यांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या

कलम १३ च्या पोटकलम ८ च्या तरतुर्दीकडे वेधण्यात येत आहे. सरफैसी ॲक्टचे कलम १३(८). जेथे त्यांच्याद्वारे उपार्जित सर्व परिव्यय, प्रभार आणि खर्चासह एकत्रित तारण धनकोंना थकीत रक्कम ही तारण मत्तेचा भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीच्या मार्गाने हस्तांतरणासाठू खाजगी करार किंवा जनतेकडून दरपत्रके किंवा निविदा मागवून किंवा जाहीर लिलावाकरिता सूचना प्रकाशित करण्याच्या

तारखेपवीं कोणत्याही वेळी तारण धनकोंना भरणा केली तर:i) तारण मत्ता ही तारण धनकोंद्वारे भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीच्या मार्गाने हस्तांतरित करण्यात येणार

ii) सदर पोटकलमाच्या अंतर्गत अशी रक्कम भरणा करण्यापूर्वी भाडेपट्टा किंवा अभिहस्तांकन किंवा विक्रीच्या मार्गाने हस्तांतरणासाठी तारण धनकोंद्वारे कोणतीही पावले उचलली असल्यास अशा तारण मत्तेचा भाडेपदा किंवा अभिद्रस्तांकन किंवा विक्रीच्या मार्गाने हस्तांतरणासाठी तारण धनकोंदारे पढील पावले उचलली जाणार नाहीत.

सदर सूचना ही कायद्याच्या कोणत्याही इतर प्रयोज्य तरतुदीच्या अंतर्गत आवश्यक मानल्यानुसार अशी इतर कारवाई किंवा कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यासाठी बँकेच्या अधिकाराला बाधा येऊ न देता जारी करण्यात

परिशिष्ट - ए

अ. क्र.	सुविधेचा प्रकार सह खाते क्रमांक	२२.०१.२०२५ रोजीस थकबाकी रक्कम	कर्ज दस्तावेज निष्पादनाची तारीख
१	टर्म लोन- रु. ३०,००,०००/- (२१४७००९५०१००१२९)	रु. ३०,५४,७९८.६३	२३.०६.२०२३
एकूण		रु. ३०,५४,७९८.६३	
परिशिष्ट – ब <u>ी</u> (प्राथमिक तारण)			
अ.क्	. मर्यादा तपशिल	तारणाचा तपशिल	
8	टर्म लोन- रु. ३०,००,०००/- (२१४७००९५०१०१२९)	सी. नेहा अयाद्य शेख यांच्या नावे जिल्हा परिषद पालघर- ४०१४०४ आणि पालघरच्या उप निबंधकाच्या अधिकार क्षेत्रातील गाव शिरगाव, तालुका व जिल्हा पालघर येथे स्थित असलेले आणि वसलेले जुने गट क्र. ६४०, नवीन गट क्र. ३५९ धारक जमिनीवर बांधकामीत ''पृथ्वी साई यश कॉम्प्लेक्स''अशा ज्ञात इमारतीच्या टाईप-१, इमार क्र. १, ए	

चटई क्षेत्र निवासी नवीन फ्लॅट क्र.१०२ चे समतुल्य गहाण. प्राधिकृत अधिकारी तामिळनाड मकैटाईल बँक लि. (मंबर्ड अंधेरी पश्चिम शाखेकरिता)